



# THE TIMES OF INDIA

## MIT-WPU to open new 100-acre campus in Goa

TNN / Updated: Dec 25, 2025, 14:20 IST

Share



AA



Pune: The MIT World Peace University (WPU) announced a new 100-acre campus in Thivi, Goa, which will start operations from the Aug 2026-27 academic year with postgraduate transdisciplinary programs in engineering, design, liberal arts, management, among others.

The university has collaborated with the University of Arizona to structure the courses and also enable student exchange programmes. Executive President of MIT-WPU University, Rahul Karad, announced on Wednesday that the new campus was an outcome of 26 visioning conferences held across India over two years, based on which the transdisciplinary concept of academics was conceived in line with the New Education Policy 2020.

Karad said, "Over the past two years, leading academicians and experts from across disciplines have engaged in a national and global visioning exercise to conceive what a university of the future should look like in a rapidly evolving world. The process focused on defining the purpose, philosophy, and academic foundation of the proposed university at Goa, with an emphasis on future readiness, societal relevance, and global engagement.

The intake in the first year will be limited to 500 seats, and all courses offered will be residential with a focus on employment-ready students at the end of the course.

Suresh Garimella, President of the University of Arizona, said that the strengths of his university, which lie mainly in agriculture, science, public health, and semiconductor manufacturing, would be mainly brought to MIT.

## भविष्यातील विद्यापीठ संकल्पनेवर विचारमंथन

पुणे, ता. २४ : वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत भविष्यातील विद्यापीठ कसे असावे, याचा वेध घेण्यासाठी देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ एका व्यापक परिषदेत (व्हिजनिंग कॉन्फरन्स) सहभागी झाले आहेत.

गोव्यातील प्रस्तावित 'एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी'चे (एमआयटी, डब्ल्यूपीयू) उद्दिष्ट, तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक पाया निश्चित करणे, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती 'एमआयटी, डब्ल्यूपीयू'चे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेत भविष्यातील आव्हानांसाठी सज्जता, सामाजिक सुसंगतता आणि जागतिक स्तरावरील सक्रिय सहभाग यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. भारतात २६ आणि



पुणे : भविष्यातील विद्यापीठाची संकल्पना कशी असावी यासाठी आयोजित परिषदेत (डावीकडून) डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. राहुल कराड, डॉ. सुरेश गरिमेला, डॉ. अरविंद सहाय, डॉ. भूषण पटवर्धन, प्रा. उत्पल तातू.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नऊ ठिकाणी झालेल्या परिषदेतून मिळालेल्या निष्कर्षांमुळे, हा देशातील शैक्षणिक क्षेत्रातील सहयोगातून साकारलेला आजवरचा सर्वात मोठा उपक्रम ठरला आहे.

या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून पुणे येथे ही परिषद पार पडली. याला अॅरिझोना विद्यापीठाचे

अध्यक्ष आणि 'एमआयटी-डब्ल्यूपीयू' गोवाच्या जागतिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुरेश गरिमेला यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली.

या प्रसंगी 'नॅक'चे माजी अध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन, एमडीआय गुडगावचे संचालक प्रा. अरविंद सहाय यांच्यासह अनेक ज्येष्ठ प्राध्यापक आणि शैक्षणिक प्रशासक उपस्थित

होते. यावेळी प्रा. गरिमेला म्हणाले की, या विचारमंथनातून उच्च शिक्षणाच्या मूलभूत बदलाची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यातील विद्यापीठे ही रचनेचेच 'आंतरविद्याशाखीय' असावीत, त्यांनी शोधवृत्तीवर आधारित अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा आणि एकात्मिक संशोधन परिसंस्था म्हणून कार्य करावे.



## ‘विद्यापीठे आंतरविद्याशाखीय असावीत’

**‘एमआयटी-डब्ल्यूपीयू गोवा’चा ‘व्हिजनिंग’ उपक्रम**

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भविष्यातील विद्यापीठे ही रचनेनेच आंतरविद्याशाखीय असावीत, शोधवृत्तीवर आधारित अध्यापन पद्धतीचा अवलंब करणारी असावीत आणि त्यांनी एकात्मिक संशोधन परिसंस्था म्हणून कार्य करावे,’ असे मत अॅरिझोना विद्यापीठाचे अध्यक्ष आणि ‘एमआयटी-डब्ल्यूपीयू गोवा’च्या जागतिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुरेश गरिमेला यांनी व्यक्त केले.

वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत भविष्यातील विद्यापीठ कसे असावे, याचा सखोल विचार करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून देश-विदेशातील अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ एका व्यापक ‘व्हिजनिंग’ उपक्रमात सहभागी झाले आहेत. गोव्यातील प्रस्तावित एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची स्थापना, उद्दिष्टे आणि शैक्षणिक पाया निश्चित करणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत भारतातील २६ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नऊ ठिकाणी व्हिजनिंग परिषदांचे आयोजन

“विषयांच्या मर्यादा ओलांडणारा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, कुतूहल आणि जिज्ञासेला केंद्रस्थानी ठेवणारी शिक्षणपद्धती, अध्यापनाला प्रत्यक्ष जगातील परिणामांशी जोडणारी संशोधन परिसंस्था, सहयोग वाढवणारा अभ्यासक समुदाय आणि विद्यार्थ्यांना स्थानिक; तसेच जागतिक जबाबदाऱ्यांसाठी सज्ज करणारे अनुभव या पाच आधारस्तंभांवर भविष्यातील विद्यापीठे उभी राहिली पाहिजेत.

- डॉ. राहुल कराड, कार्याध्यक्ष,  
एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

### ‘...त्यामुळे विचार करण्याची क्षमता विस्तारते’

नवी विद्यापीठे आंतरविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित असणे ही काळाची गरज आहे. हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) किंवा सार्वजनिक आरोग्य यांसारख्या समस्या एका विषयाच्या ज्ञानातून सुटू शकत नाहीत. आंतरविद्याशाखीय शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता विस्तारते. भारताचे नवीन शैक्षणिक धोरणदेखील बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर देते. आंतरविद्याशाखीय व्यवस्था त्याही पुढे जाऊन विषयांच्या सीमा पुसून टाकते आणि संशोधनावर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याने या शिक्षणाची भारतात आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

करण्यात आले असून, पुण्यात ही परिषद बुधवारी झाली. या वेळी प्रा. गरिमेला यांनी उच्च शिक्षणातील मूलभूत बदलाची गरज अधोरेखित केली. या वेळी यूजीसीचे माजी अध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, गुडगावचे संचालक प्रा. अरविंद सहाय यांच्यासह अनेक ज्येष्ठ प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक प्रशासक उपस्थित होते.

प्रा. गरिमेला म्हणाले,

आंतरविद्याशाखीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी सज्ज करणारे देश-विदेशातील अनुभव गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संवाद आणि मार्गदर्शनाला चालना देणारा अभ्यासकांची आवश्यकता आहे.

या परिषदेत एकात्मिक विचारसरणी, अनुभवाधारित अध्ययन, समुदाय-केंद्रित शिक्षण आणि जागतिक स्तरावरील सखोल अनुभव यांना शैक्षणिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी स्थान देण्यात आले आहे.



# लोकसत्ता

लोकमान्य लोकशक्ती

## विद्यापीठांनी एकात्मिक संशोधन परिसंस्था म्हणून काम करणे आवश्यक

अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. सुरेश गरिमेला यांचे मत

पुणे : बदलत्या काळात विद्याशाखांच्या पलीकडे जाऊन शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या विद्यापीठांसाठी संधी निर्माण झाली आहे. आता ट्रान्सडिसिप्लिनरी विद्यापीठांची गरज असून, विद्यापीठांनी एकात्मिक संशोधन परिसंस्था म्हणून काम करणे आवश्यक आहे, असे मत अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. सुरेश गरिमेला यांनी मांडले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठात झालेल्या 'व्हिजनिंग' परिषदेनंतर प्रा. गरिमेला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या

वेळी ते बोलत होते. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड या वेळी उपस्थित होते. परिषदेत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शास्त्रज्ञ, प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

प्रा. गरिमेला म्हणाले, 'देशभरातील विद्यापीठांमध्ये सातत्याने देवाणघेवाण झाली पाहिजे. अवकाश, कृषी, जलस्रोत, वैद्यकीय, सेमी कंडक्टर अशा काही क्षेत्रांत मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्या दृष्टीने संशोधनाला चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी विद्याशाखांच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे.

विषयांच्या सीमा ओलांडून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, अध्यापनाला प्रत्यक्ष जगातील परिणामांशी जोडणारी संशोधन परिसंस्था, सहयोग वाढवणारा समुदाय, विद्यार्थ्यांना स्थानिक, जागतिक जबाबदाऱ्यांसाठी सज्ज करणारे अनुभव, जिज्ञासा वाढवणारी शिक्षण पद्धती या विचारांवर आधारित उच्च शिक्षण असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या अनुषंगाने एमआयटीतर्फे गोव्यातील थिविम येथे उभारल्या जाणाऱ्या नव्या निवासी विद्यापीठात नव्या काळानुरूप अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे प्रा. कराड यांनी सांगितले.